

जनजाती क्षेत्र उपयोजना / जनजाती
क्षेत्राबाहेरील उपयोजना

मार्च, २००८ च्या अधिवेशनात पुरवणी
मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतूदीचे वितरण

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : नावयो-२००८/प्र.क्र.७९/का.१२

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २९ मार्च, २००८.

वाचा : १) शासन निर्णय, नगर विकास विभाग, आवसू-१००६/ प्र.क्र.८०/नवि-४, दिनांक ६ फेब्रुवारी, २००७

२) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.पुरक-१०.०८/प्र.क्र.१६/२००८/का.३, दि.२७ मार्च, २००८.

३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.१४३/का.७, दि.२८.३.२००८.

शासन निर्णय : आदिवासी उपयोजना क्षेत्रातील जाहिर केलेल्या नगरपालिकांच्या हड्डीतील नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनाअंतर्गत चिखलदरा नगरपरिषद, जि.अमरावती येथील वस्ती सुधारणा योजनांतर्गत कामासाठी विधान मंडळाच्या २००७ च्या हिवाळी अधिवेशनात रु.१४३.३० लक्ष इतक्या रकमेचा पुरवणी मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमंडळात मंजूर होऊन पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तरतूदी वितरणाचा आदेश प्रस्तावनेतील अ.क्र.३ येथील दि.२८ मार्च, २००८ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले असून या योजनेच्या तरतूदी खर्च करण्यासाठी प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात आल्या आहेत.

२. महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००८ (सन २००८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-चार दि.२७ मार्च, २००८ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या निर्णयाद्वारे प्रस्तावनेतील अ.क्र.३ येथील दि.२८ मार्च, २००८ च्या शासन निर्णयातील अटी व शर्ती तसेच शासन निर्णय, नगर विकास विभाग क्र.आवसू-१००६/ प्र.क्र.८०/नवि-४, दिनांक ६ फेब्रुवारी, २००७ मधील मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून बाब क्र.१०३ मध्ये नमूद केलेला रु.१४३.३० लक्ष (रुपये एक कोटी त्रेचाळीस लाख तीस हजार फक्त) इतका निधी सोबतच्या विवरणपत्रात दर्शविलेल्या आदिवासी उपयोजनेतर्गत चिखलदरा नगरपरिषद, जि.अमरावती येथील नागरी आदिवासी वस्ती सुधारणाच्या कामासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात आला असून त्यांनी तो तात्काळ संबंधितांना वितरित करावा. सदर तरतूद संगणक वितरण प्रणालीद्वारे प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना वितरित करण्यात येत आहे. सदर निधी मार्च-२००८ मध्येच खर्च करण्यात यावा.

३. तसेच खालील अटीच्या अधिन राहून सदरचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-

- १) आदिवासी लोकसंख्येबाबतचे प्रमाणपत्र प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन त्याची शाहानिशा करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल या विभागास सादर करावा.
- २) प्रस्तावात मागणी केलेली रक्कम व तांत्रिक मान्यता दिलेली रक्कम यामध्ये तफावत असल्यामुळे आवश्यक ती दुरुस्ती करावी.
४. या बाबीवर होणारा खर्च "मागणी क्र.टी-५, मुख्य लेखाशिर्ष : २२७७-नगर विकास-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-८०-सर्वसाधारण-१९७१- स्थानिक संस्था, नगर विकास प्राधिकरण, नगर सुधार मंडळे इत्यादीना सहाय्य-राज्य योजनांतर्गत योजना- (०१) (०२) नागरी आदिवासी वस्ती सुधारणा (२२७७ १२५९) ३१-सहाय्यक अनुदाने" या लेखाशिर्षाखाली दाखवावा. या निधीच्या खर्चाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक व या विभागास पाठवावा.
५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१०२०/व्यय-३, दि.२६.२.२००८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०३२९६०९५३००९ असा आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
- (डॉ. स. रणदिवे)*
- (डॉ. स. रणदिवे)
- कार्यासन-अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

जिल्हाधिकारी, अमरावती

मुख्याधिकारी, नगर परिषद, चिंचलदरा

अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती

संचालक, नगर रचना, पुणे.

उप संचालक, नगर रचना, अमरावती

महालेखापाल, लेखापरिक्षा, महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल, लेखा व अनुज्ञायता, महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

वित्त विभाग (व्यय ३/अथ-१९), मंत्रालय, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, अमरावती

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी

कार्यासन-६ व ७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का.१२)

विवरणपत्र

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. नावयो-२००८/प्र.क्र.७१/का.१२,
दिनांक २९ मार्च, २००८ चे सहपत्र

आदिवासी उपस्थोजना शेत्रातील चिखलदरा नगरपरिषदेच्या हडीतील आदिवासी वस्ती
सुधारणा योजनांतर्गतच्या कामांसाठी सन २००७-०८ करिता निधी

अ. क्र.	कामाचे नांव	सन २००७-०८ साठी केलेली पूरक तरतूद (रुपयात)
१	मरीयमपूर येथे रोशनी ते चर्चपर्यंत्या स्त्याचे रुदीकरण व मजबूतीकरण.	२५०८८१९
२	मरीयमपूर येथील शिशू भवनाजवळ पायच्यांचे बांधकाम करणे.	८५८८५६
३	मरीयमपूर येथे चर्चपासून ते श्री.बेलसरे यांच्या घरापर्यंतच्या स्त्याचे रुदीकरण व मजबूतीकरण	१६६२३६५
४	मरीयमपूर येथे चर्चपासून ते श्री.जामकर यांच्या घरापर्यंतच्या स्त्याचे रुदीकरण व मजबूतीकरण	३३७२७३३
५	आदिवासी वसतिगृहापासून ते मलहोर्न कॉटेजपर्यंतच्या स्त्याचे रुदीकरण व मजबूतीकरण	२४९०००२
६	एच.व्ही.पी.एम. पासून आदिवासी वसतिगृहापर्यंतच्या स्त्याचे रुदीकरण व मजबूतीकरण	२५१३७९१
७	वार्ड क्र.३ एच.व्ही.पी.एम. जवळच्या स्त्याचे रुदीकरण व मजबूतीकरण	२५१३४३४
८	मरीयमपूर येथे ग्रोटो जवळ १६ मी. उंचीच्या हायमस्ट ढारे प्रकाश व्यवस्था करणे.	६१००००
	एकूण	१४३३००००
